

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना.

जुलै, २००७ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तरतूदीचे वितरण.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : पुरक-२००७/प्र.क्र.६७/विद्युत/ का.१४

मंत्रालय, मुंबई.४०० ०३२

दिनांक : २१ सप्टेंबर, २००७.

वाचा : १) वित्त विभागाचे परिपत्रक क्र.पुरक-१०.०७/प्र.क्र.२३१/२००७/अर्थसंकल्प-३,

दि. १०.८.२००७ व दि.१० सप्टेंबर, २००७.

२) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र.बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/का.७, दि.१४.९.२००७.

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजनेमधील नाशिक, नंदुरबार व जळगाव जिल्हयातील आदिवासी क्षेत्रातील सोबत जोडलेल्या विवरण पत्रातील ठिकाणी ३३/११ के.व्ही.ची एकूण ४ उपकेंद्रे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई व उद्योग, उर्जा व कामगार विभागामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आदिवासी उपयोजनेतून एकूण नियतव्यय रु.१०.०० कोटी पुरवणी मागणीद्वारे मंजूर केलेला आहे. सदर नियतव्यय अर्थसंकल्पीत करण्यासाठी विधानमंडळाच्या माहे जुलै, २००७ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर पुरवणी मागणी विधानमंडळात मंजूर होवून पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तरतूदी वितरणाचे आदेश प्रस्तावनेतील अ.क्र.२ येथील दिनांक १४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आले असून या योजनेची तरतूद स्वर्च करण्यासाठी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात आली आहे.

२. महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २००७ (सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २०) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग- ४ दि.२७ जुलै, २००७ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे. शासन आता या निर्णयाद्वारे प्रस्तावनेतील अ.क्र. २ येथील दि. १४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहून बाब क्र. १८० मध्ये नमूद केलेला रु. १०.०० कोटी एवढा निधी स्वर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. राज्य शासनाने विद्युत वितरण कंपनीस दयावयाच्या एकूण नियतव्ययात या निधीचा समावेश राहिल या अटीस अधिन राहून सदर निधी स्वर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. हा निधी खालील नमूद कॅश फ्लो प्रमाणे स्वर्च करण्यात यावा. सदर निधी हा आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत असून, त्यांनी तो तात्काळ संबंधितांना वितरित करावा.

(रु.लाखात)

योजनेचे नांव	सप्टेंबर-०७	ऑक्टो.-०७	नोव्हें.०७	डिसें.-०७	जाने.-०८	फेब्रु.-०८	एकूण
टिपसपी	२००.००	२००.००	२००.००	१००.००	१००.००	२००.००	१०००.००

३. या बाबीवर होणारा खर्च मागणी क्र. टी-५ मुख्य लेखाशिर्ष "२८०१ - वीज-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना -०५-पारिषण व वितरण - ८०० - इतर खर्च (०५)(०१) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना अनुदाने (२८०१ २६९८)" या लेखाशिर्षाखाली दर्शवावा. या निधीच्या खर्चाबाबतचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, उदयोग, उर्जा व कामगार विभाग तसेच या विभागास पाठवावा.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.६९२/०७/अर्थ-१३, दि.१३.७.२००७ अन्वये मिळालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००७०९२११७२४४०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(सो.ना.बागुल)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

सचिव, उदयोग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

संचालक (संचालन), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई

संचालक (वित्त) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई

महालेखापाल (लेखापरीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक व नंदुरबार व थावल

वित्त विभाग, (अर्थसंकल्प- १३ व १७) मंत्रालय, मुंबई ३२.

सर्व सहसचिव / उप सचिव, आदिवासी विकास विभाग.

कार्यासन अधिकारी, का.क्र. २, ६ व ७ आदिवासी विकास विभाग.

निवड नस्ती का.१४.

शासन निर्णय क्रमांक : पुरक-२००७/ प्र.क्र.६७/विद्युत/ का.१४,
 दि.२१ सप्टेंबर, २००७ सोबतचे विवरण पत्र.
३३/११ केव्हीची नवीन विद्युत उपकेंद्रे स्थापन करण्याकरीता यादी.

अ.क्र.	उपकेंद्राचे नांव व ठिकाण	जिल्हा	अंदाजपत्रकीय खर्च (रु.लाखात)
१	२	३	४
१	१X५ एमव्हीए सबस्टेशन- खेडगाव, ता. दिंडोरी.	नाशिक	३४७.६८
२	१X५ एमव्हीए सबस्टेशन- पिंपरी अंचला, ता. दिंडोरी.	नाशिक	२७०.०२
३	१X५ एमव्हीए सबस्टेशन- एकतानगर, ता. नंदुरबार.	नंदुरबार	२६२.०३
४	१X५ एमव्हीए सबस्टेशन-मोहगाव, ता. रावेर.	जळगाव	२०७.१८
एकूण-			१०८६.९१
